माहितीचा अधिकार

राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र
बृहन्मुंबई खंडपीठ
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १८ अन्वये दाखल झालेली तक्रार

रामाआ- तक्रार क्र. बीएम- ५२६/२०१९

तक्रारकर्ता श्री. महेंद्र रामदास शिर्के

विरुद्ध

जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपीक
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय
प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर,बांद्रा(पू),मुंबई -४०० ०५१.

प्रथम अपिलीय अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय
प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर, बांद्रा(पू),मुंबई -४०० ०५१.

<u>तक्रार अर्ज सुनावणी दिनांक : १२.०३.२०२५</u>

तक्रारकर्ता	:	उपस्थित
विद्यमान जन माहिती अधिकारी	:	उपस्थित
प्रथम अपिलीय अधिकारी	:	अनुपस्थित

आयोगाने यापूर्वी अपील क्र. MHSICMU/२०१९/M/००११३३ प्रकरणी आयोगाने दि.०७.०५.२०१९ रोजी पुढीलप्रमाणे निष्कर्ष नोंदवून आदेश पारित केले आहेत :-

१) "जन माहिती अधिकारी यांनी उपलब्ध अभिलेखाचा शोध घेऊन दि. २९.१०.१९८५ च्या आदेशाची प्रत अपिलार्थींना १५ दिवसांत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ७(६) अन्वये निशुल्क माहिती पुरवावी.
२) जर कागदपत्रे उपलब्ध होत नसेल तर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करावे व त्याची एक प्रत अपिलार्थींना द्यावी.
३) जर कागदपत्रे उपलब्ध होत नसेल तर त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा.
४) अपील निकाली काढण्यात येत आहे."

उक्त आदेशानुषंगाने तक्रारकर्ता यांना माहिती मिळाली नाही म्हणून त्यांनी दि. २४.१२.२०१९ रोजी आयोगासमोर तक्रार अर्ज दाखल केला. सदर तक्रारीवर जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, मुंबई यांच्याकडून आयोगाने दि.०७.०१.२०२० व दि. २३.१२.२०२० रोजीच्या पत्रानुसार अहवाल मागविण्यात आला. त्याअनुषंगाने जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, मुंबई यांच्याकडून दि. १७.०१.२०२० व दि. ३०.१२.२०२० रोजीचा अहवाल आयोगास प्राप्त झालेला आहे.

..२/-

सुनावणीच्या वेळी तक्रारकर्ता व जन माहिती अधिकारी उपस्थित असून जन माहिती अधिकारी यांनी त्यांचा अहवाल दि. ०६.०१.२०२१ आयोगासमोर सादर करुन नमुद केले की, जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपीक नगर भूमापन अधिकारी, मालाड यांचेकडील पत्र क्र.न.भू.अ.मालाड/मा.अ.अ.२००५/२०२० दि. ३१.१२.२०२० चे पत्र पहाता नगर भूमापन गोरेगांव, तालुका बोरीवली येथील न.भू.क्र. १६५ दि. २९.१०.१९८५ अन्वये दाखल असलेल्या नोंदीची धारीका गहाळ झालेबाबतची तक्रार बोरीवली पोलीस ठाणे, मुंबई यांचेकडे नोंदविलेली आहे. बोरीवली पोलीस ठाणे, मुंबई यांनी त्यांचेकडील हरविलेले रजिस्टर नोंद क्रमांक ८३०/२०२० दि. १८.०२.२०२० रोजी तसे प्रमाणपत्र दिलेले असून, सदरचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत तक्रारदार श्री. महेंद्र रामदास शिर्के यांना दि.३०.१२.२०२० रोजी जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपीक नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी पुरविलेली आहे.

जन माहिती अधिकारी यांचा दि. ०६.०१.२०२१ रोजीचा अहवाल पाहता असे निदर्शनास येते की, आयोगाने कागदपत्रे उपलब्ध होत नसतील तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले होते. परंतु, जन माहिती अधिकारी यांनी फौजदारी गुन्हा दाखल न करता बोरीवली पोलीस ठाणे, मुंबई यांचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. आयोगाच्या आदेशाचे अनुपालन झालेले नाही.

विद्यमान जन माहिती अधिकारी यांनी सन- २०१९ ते आजपर्यंत तत्कालिन जन माहिती अधिकारी यांच्या नावांच्या यादीसह तसेच कागदपत्रे उपलब्ध होत नसेल तर त्याबाबत फौजदारी गुन्हा नोंदवून अनुपालन अहवालासह व प्रतिज्ञापत्रासह पुढील सुनावणीस उपस्थित रहावे.

आदेश

सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. ०९.०४.२०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता घेण्यात येईल.

State Information Commission Greater Mumbai

मुंबई
दिनांक : १७.०३.२०२५

(डॉ. प्रदीप व्यास)
राज्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई